

• एकात्मिक कीड व्यवस्थापन •

मशागतीय पद्धति

- घाटे अळीचे कोष नष्ट करण्यासाठी उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
- शिफारस केलेल्या वाणीच्या योग्य अंतरावर पेरणी करावी.
- ज्यावेळी तुरीची सलग पेरणी केली जाते त्यावेळेस वियाण्यात १ टक्का ज्वारी अथवा बाजरीचे वी मिसळून पेरणी करावी. तुरीबरोबर ज्वारी, बाजरी, मका अथवा सोयाबीन ही आतरपिके घ्यावीत.
- केत्रिय (झोल) पेरणी पद्धतीचा अवलंब करावा. संपूर्ण गावामध्ये एकाचवेळी पेरणी करावी.
- वेळेवर आंतरमशागत करून पीक तण विरहीत ठेवावे.



वांत्रिक पद्धती

- पाने गुंडाळणाऱ्या अळीचे प्रादुर्भावास्त पाने गोळा करून अळीसहीत नष्ट करावीत.
- शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्यातपें उदा, कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तपें वेळेवेळी काढून नष्ट करावी.
- पुर्ण वाढ झालेल्या अल्या वेचून त्यांचा नाश करावा.
- पक्षांना बसण्यासाठी हेकटरी ५० ते ६० पक्षी थांबे शेतात लावावेत. जेणे करून त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या वेचून खातील.



जैविक पद्धती

- पीक अळी अवस्थेत अस्ताना निंबोळी अर्के ५ टक्केची फवारणी करावी.
- पीक ५० टक्के फुलोन्यात अस्ताना मेटरीझीयम ऑनिसोप्ली हे बुरशीयुक्त कीडनाशक २ ते ३ मि.ली. व राणीपाल (०.०१ टक्के द्रावण) १ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.



- शेंगा पोखरणारी हिरवी अळी लहान अवस्थेत अस्ताना ए.च.ए.एन.पी.व्ही. विषाणुची २५० ए.ल.ई. ५०० मिली प्रति हेक्टर प्रमाणे फवारणी सायंकाळी करावी.



सासाचनिक पद्धती

कीड	कीटकनाशक	प्रमाण / १०ति.पाणी
शेंगा पोखरणाऱ्या किडी (शेंगा पोखरणारी अळी पिसारी पतंग, शेंगमाशी ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी)	स्विनलफॉस २५ इंसी किंवा इमारेटीन बेन्डोएट ५ प्रॅसरी किंवा स्पिनोसेंड ४५ एससी किंवा वलोरेनटानीप्रोल १८.५ टक्के किंवा फलुवेन्डा ३९.३५ एस सी किंवा बेनफ्युरुकार्ब ४० टक्के किंवा इंडोक्षाकार्ब १४.५ एससी किंवा इंडोक्षाकार्ब १५.८ एससी किंवा ल्युफ्युन्युरून ५.४ टक्के	२८ मिली ४.५ ग्रॅम ३ मिली ३ मिली २ मिली ५० मिली ८ मिली ७ मिली १२ मिली
शेंगमाशी	डायमेथोएट ३० टक्के किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के	१० मिली ११ मिली
शेंग ढेकून	डायमेथोएट ३० टक्के	१० मिली

टिप : - वरील मात्रा साध्या पंपासाठी असून पेट्रोलपंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.

अशा पद्धतीने तूर या पिकामध्यील एकात्मीक पद्धतीने किड व्यवस्थापन केल्यास एकरी १० ते १२ कि. उत्पादन मिळाल्याचे कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरने विविध प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्याच्या शेतावर सिद्ध करून दाखविले आहे.

* * * * *

लेखक

प्रा. स.पा. जवळगे
विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण)

प्रा. अ. वि. शास्त्री
विषय विशेषज्ञ (कृषि विद्या)

डॉ. ला. रा. तांबडे
वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख

कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर

तांत्रिक माहिती स्रोत : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

प्रकाशन वर्ष : ऑक्टो. २०१८ | एकूण घडी पुस्तिका क्र. ५९ | एकूण प्रकाशन क्र. ६८ | प्रति : २६०० | एकूण खर्च : रु. ५०,०००/-

तुरीवरील किडीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन



संपादक व प्रकाशक

डॉ.लालासाहेब रा. तांबडे

वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख

शबरी कृषि प्रतिष्ठान संचालित,

कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर

सोलापूर-बार्सी रोड, मुखेड, पो.केगाव,
ता.उत्तर सोलापूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र)

फोन : ०२९७-२५००९५३

Visit us at : www.kvksolapur.org



तुरीवरील किंडीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन

पिकांवर येणाऱ्या अनेक प्रकारच्या किंडी आणि त्यापासून होणाऱ्या नुकसानीची जाणीव सर्व शेतकऱ्यांना आहेच, परंतु किंडीचे नियंत्रण करायचे इाल्यास रसायनिक किटकनाशकाचा वापर या एकाच पद्धतीचा शेतकरी वापर करतो. एकात्मिक किड व्यवस्थापन म्हणजे मशागतीय, यांत्रिक, जैविक व रसायनिक या पद्धतीचा अवलंब करून किंडीचे व्यवस्थापन करणे, जेणे करून आर्थिक, अरोग्य व पर्यावरणीय धोके कमी होतील.

• एकात्मिक किड व्यवस्थानाची गरज

- रसायनिक किटक नाशकाच्या अनियंत्रित वापरामुळे किंडीची प्रतिकारशक्ती वाढते.
- किंडीचे नैसर्गिक शव्वुंचा नाश होणे.
- दुर्यम किड मुख्य किड होणे.
- किंडीचा पूर्णउद्भ्रेक होणे.
- किटकनाशकाचे अविषारी अवशेष, फळे, भाजीपाला, अळधान्य इत्यादी मध्ये राहणे.
- पर्यावरणाचे प्रदूषण होणे.

• तुरीवरील प्रमुख किडी

- शेंगा पोखरणारी अळी / घाटे अळी
- पंतग शरीराने मजबूत पिवळसर तपकिरी रंगाचा असतो.
- अळी हिरव्या रंगाची असली तरी शरीरावर बाजूने करड्या रंगाच्या तुटके रेखा असतात.




□ प्रादुर्भाव

- लहान अळी सुरुवातीस तुरीची कोवळी पाने खाते.
- पिकास फुलोरा लागल्यावर कळ्या, फुले व शेंगा यावर उपजिविका करते.
- अळी तीचे अर्धे शरीर बाहेर व अर्धे शेंगेमध्ये खुपसून आतील अपरिपक्व तसेच परिपक्व दाणे खाते.



• पिसारी पंतग

- अळी वाळलेल्या गवताच्या रंगाची असते व तिच्या अंगावर खूप केस असतात.
- अळी १० ते १५ मी. मी. हिरवट तपकिरी असते.
- पंतग नाजूक करड्या भुन्या रंगाचा असतो.



□ प्रादुर्भाव

- अळ्या कोवळ्या शेंगाना छिद्र पाडतात व आतील वाढणारे दाणे खातात.
- पूर्ण वाढ झालेली अळी शेंगाचा पृष्ठभाग खडबडून खाते.



• शेंगावरील माशी

- अळी पांढऱ्या रंगाची ५ मी. मी. लांब बारीक गुळगुळीत असते.
- अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो.
- माशी हिरवट आणि चमकदार रंगाची असते.



□ प्रादुर्भाव

- अळी शेंगेत शिरुन दाणे अर्धवट कुरतडून खाते. त्यामुळे दाण्यातील अडकन /मुकणी / कळक होते आणि दाणे कुजतात.



• शेंग टेकून

- प्रौढ टेकून हिरवट व तपकिरी रंगाचे असतात.
- पिल्ले लाल रंगाची असतात.



□ प्रादुर्भाव

- किंडीची बाल्यवस्था व प्रौढ कोवळ्या शेंगातील स्स शोषण करतात.
- शेंगावर फिक्कट पिवळे चड्ये पडतात व शेंगा आक्सलेल्या दिसतात.



• पाने गुंडाळणारी अळी

- पंतग तपकिरी रंगाचा असतो.
- अळी पिवळसर रंगाची असते.

□ प्रादुर्भाव

- अळी कोवळे देठ आणि पाने गुंडाळून आत राहते व आपली उपजिविका करते.



• आर्थिक नुकसानीची पातळी

- हेलिकोहर्पा अळीच्या १-२ अळी प्रती झाड
- पिसारी पंतगाची १ अळी प्रती २ झाडे
- कामगंध सापळ्यात टेलिकोहर्पा नर पंतगाची संख्या सतत तीन दिवस प्रती सापळा ८-१० पेक्षा जास्त



• दुर्यम किडी

ठिपक्यातील शेंगा पोखरणारी अळी



पडेरा भंगोरा

• ख्रोड माशीचा प्रादुर्भाव

